

अपराधी परिविक्षा अधिनियम १९५८ अंतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी / मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांच्या पुनर्वसनार्थ द्यावयाच्या आर्थिक सहाय्यक अनुदानामध्ये वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग

शासन निर्णय क्र. अपअ-२०११/ प्र.क्र.१४२/ का-९

नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक- १४ ऑक्टोबर, २०१६

वाचा- १) शा. नि. गृह विभाग क्र. पीओए-९५८६/१(१४१)/पीआरएस-२, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक २.१.१९९३

२) शा.नि. महिला व बाल विकास विभाग क्र. अपअ-२००१/ प्र. क्र. २००/ का-८, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक २.९.२००२

शासन निर्णय-

अपराधी परिविक्षा अधिनियम १९५८ अंतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी / मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांच्या पुनर्वसनासाठी शा.नि.क्र.अपअ-२००१/ प्र. क्र. २००/ का-८, मंत्रालय, मुंबई, दिनांक २ सप्टेंबर, २००२ मध्ये रु.५०००/- आर्थिक सहाय्यक अनुदान मंजूर करण्याची तरतूद करण्यात आली होती. सदर आर्थिक सहाय्यक अनुदानामध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता या शासन निर्णयान्वये अपराधी परिविक्षा अधिनियम १९५८ अंतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी / मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांच्या पुनर्वसनासाठी द्यावयाच्या अर्थसहाय्यामध्ये रु.५०००/- ऐवजी रु.२५,०००/- इतकी वाढ करण्यास व लाभार्थी संख्या ४० वरून ५० एवढी करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. यासाठी होणारा खर्च मागणी क्र. एक्स-१, २२३५- सामाजिक सुरक्षा व कल्याण, १०६ सुधार सेवा (०१)(०१) सराईत अपराधी व अपराधी परिविक्षा योजना (योजनेतर) लेखाशिर्ष (२२३५-०११३) या लेखाशिर्षाखाली सन २०१६-१७ या वित्तीय वर्षा अखेरच्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा व तो त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ अनौक्र. ४९८ / व्यय-६, दिनांक- ३१.०८.२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्र. २०१६१०१४१७३३२४१४३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स्मिता निवतकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य, यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री (म व बा वि) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
४. मा. राज्यमंत्री (म व बा वि) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
५. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे स्वीय सहाय्यक, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
६. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे स्वीय सहाय्यक, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
७. मुख्य सचिव, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. महालेखापाल, महाराष्ट्र १ / २, (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर.
१०. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
११. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१२. सर्व विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग. (आयुक्तालयामार्फत)
१३. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (आयुक्तालयामार्फत)
१४. सर्व जिल्हा परिविक्षा अधिकारी (आयुक्तालयामार्फत)
१५. कक्ष अधिकारी, वित्त विभाग (व्यय-६ / अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई.
१६. कक्ष अधिकारी (का-४), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. निवड नस्ती (का-९).